

महाराष्ट्र विधानसभा

तिसरे अधिवेशन, २०१७

अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

धुळे जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना शेतीसाठी अक्कलपाडा धरणातील पाणी मिळण्याबाबत

(१) ६५२२२ (०६-०१-२०१७). श्री.सुनिल प्रभू (दिंडोशी), श्री.जयंत पाटील (इस्लामपूर), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.भास्कर जाधव (गुहागर), श्री.हनुमंत डोळस (माळशिरस), श्री.सुरेश लाड (कर्जत), श्री.मकरंद जाधव-पाटील (वाई), श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.शशिकांत शिंदे (कोरेगाव), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील (कराड उत्तर), श्री.डी.एस.अहिरे (साक्री), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), डॉ.सतीश (अण्णासाहेब) पाटील (एरंडोल), श्री.सरदार तारासिंह (मुलुंड), श्री.उन्मेश पाटील (चाळीसगाव) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याच्या मागणीसाठी धुळे तालुक्यातील शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर, जिल्हाधिकार्यांना या व इतर मागण्यांकरीता गेले असता समाधानकारक उत्तर न मिळल्याने शेतकऱ्यांनी, धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड करून दगडफेक केल्याची घटना दिनांक २० सप्टेंबर, २०१६ रोजी वा त्यासुमारास घडली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय व त्यात काय आढळून आले,

(३) असल्यास, चौकशीनुसार शेतकऱ्यांना अक्कलपाडा धरणाचे पाणी देण्याबाबत व पाणी देण्यास विलंब लावणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (१८-०४-२०१७) : (१) व (२) हे अंशतः खरे आहे. दिनांक २०/९/२०१६ रोजी जिल्हाधिकारी धुळे कार्यालयासमोर आंदोलन सुरु असताना आंदोलनकर्त्यांचे निवडक प्रतिनिधी यांना बोलावून जिल्हाधिकारी, धुळे यांचे दालनात जिल्हाधिकारी यांचे उपस्थितीत अधीक्षक अभियंता, धुळे मध्यम प्रकल्प मंडळ, धुळे व उपविभागीय अधिकारी धुळे यांच्या समवेत चर्चा करण्यात आली होती. सदर चर्चेत झालेला निर्णय आंदोलनकर्त्यांना सांगण्यासाठी अधिकारी

जात असतांना आंदोलकांकरवी जिल्हाधिकारी कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक कार्यवाही पोलिस दलाकडून करण्यात आली. सदर कार्यवाहीत पोलिस विभागाने एकूण ७७ आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले होते. आंदोलकांकडून झालेल्या दगडफेकीत एकूण २१ पोलिस अधिकारी/कर्मचारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील २ कर्मचारी व २ आंदोलनकर्ते जखमी झालेले आहेत.

(३) दिनांक २९/०९/२०१६ ते दिनांक २६/१०/२०१६ या कालावधीत निम्न पांझरा प्रकल्पाच्या डाव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**नागपूर जिल्हा परिषदेतर्गत घेण्यात आलेल्या कनिष्ठ सहायक पदाच्या
परीक्षेत झालेला गैरकारभार**

(२) ६५५१६ (०५-०१-२०१७). डॉ.मिलिंद माने (नागपूर उत्तर) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर जिल्हा परिषदेतर्गत १० कनिष्ठ सहायक पदाकरीता दिनांक २८ नोव्हेंबर, २०१५ रोजी वा त्यासुमारास घेण्यात आलेल्या परीक्षेच्या गैरकारभाराची पोलीसांनी तक्रार नोंदवून घेतली नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, दोन उमेदवारांनी परीक्षेत गुण वाढवून घेतल्याची बाब जिल्हा परिषदेने मान्य केले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या प्रकरणी चौकशी केली आहे काय व त्यात काय आढळून आले,

(४) असल्यास, चौकशीनुसार गैरकारभार करणाऱ्यांवर शासनाने काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१०-०४-२०१७) : (१) हे खरे नाही.

या प्रकरणी पोलीस ठाणे सदर नागपूर येथे FIR क्र.२६१/२०१६ अन्वये दि.१४.०९.२०१६ रोजी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

(२) होय.

(३) व (४) सरळसेवा भरती प्रक्रीया २०१५ अंतर्गत कनिष्ठ सहाय्यक पदाकरीता दिनांक २८ नोव्हेंबर २०१५ रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली यामध्ये गुणवत्ता यादीमध्ये आलेले उमेदवार

(१) श्री.संदीप महासिंग जरवाल (२) श्री.पवन इनकसिंग गुसिंगे ह्या उमेदवारांनी स्वतःऐवजी बाहेरील अन्य बनावट उमेदवारांना परिक्षेला बसवून गैरमार्गाने परिक्षेत उच्च गुण प्राप्त केले असल्याचे श्री.उमेश गजानन जायभाये या उमेदवाराने तक्रार केली असल्याने संबंधित उमेदवार श्री. संदीप महासिंग जरवाल व श्री.पवन दानकसिंग गुसिंगे यांची दिनांक २८.११.२०१५ रोजी घेण्यांत आलेल्या लेखी परिक्षेचीच प्रश्नपत्रिका देवून जिल्हा परिषद सभा कक्ष येथे पुनश्च लेखी परीक्षा घेण्यांत आली. त्यामध्ये त्यांना पूर्वी प्राप्त केलेल्या गुणापेक्षा अत्यंत कमी गुण प्राप्त झाले. मूळ परीक्षेत केलेली स्वाक्षरी तथा पुर्नपरीक्षेत केलेली स्वाक्षरी यांची

पडताळणी केली असता त्यामध्ये सुध्दा तफावत आढळून आली. त्यामुळे जिल्हा निवड समितीच्या निर्णयानुसार संबंधित उमेदवारांना निवडीस अपात्र ठरवून त्यांचेविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

नागरी व ग्रामीण क्षेत्रातील सार्वजनिक व खाजगी वाहन मालकांच्या ताब्यातील वाहनाकरिता वस्तुनीसेवा कर वाढल्यामुळे मूल्यवर्धित सेवाकर रद्द करण्याबाबत

(३) ६५६१३ (०९-०१-२०१७). श्री.अबू आजमी (मानखूर्द शिवाजीनगर) : सन्माननीय वित्त मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील विशेषतः नागरी व ग्रामीण क्षेत्रातील सार्वजनिक व खाजगी वाहन मालकांच्या ताब्यातील वाहनाकरिता वस्तुनीसेवा कर वाढल्यामुळे मूल्यवर्धित सेवाकर रद्द करण्याबाबतची मागणी वा त्या संदर्भात झालेले वस्तू व सेवाकरचा पुनर्विचार करण्याची मागणी राज्यातील वाहनमालकांनी, वाहतूक संघटनांनी तसेच जनप्रतिनिधींनी यांच्यावतीने मा. वित्त मंत्री, मा. वित्त राज्यमंत्री, अतिरिक्त मुख्यसचिव (वित्त), प्रधान सचिव (वित्त) तसेच संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि वित्त विभागाचे संबंधित अधिकाऱ्यांकडे दिनांक १७ सप्टेंबर, २०१६ रोजी वा त्या सुमारास लेखी निवेदनाद्वारे केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर मागणीच्या अनुषंगाने संबंधित प्रकरणी वित्त विभागाच्यावतीने तसेच लोकप्रतिनिधी व नागरिकांनी सदर बाब वेळोवेळी निदर्शनास आणली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर मागणीवर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुधीर मुनगंटीवार (०८-०५-२०१७) : (१) या संदर्भात लेखी निवेदन प्राप्त झाल्याचे निदर्शनास आले नाही. वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी अद्याप झाली नसल्याने मूल्यवर्धित कर रद्द करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

- (२) लागू नाही.
- (३) लागू नाही.
- (४) लागू नाही.

पाटण (जि.सातारा) तालुक्यातील गावांना व वाड्यांना स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा देण्याबाबत

(४) ६६१९२ (०५-०१-२०१७). श्री.शंभूराज देसाई (पाटण) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पाटण (जि.सातारा) तालुक्यातील डोंगरी व दुर्गम भागात सध्या तीन ते चार गावे तसेच वाड्यां वस्त्यांची मिळून एक ग्रुप ग्रामपंचायत असल्याने या गावातील तसेच वाड्यां वस्त्यातील ग्रामस्थांना कार्यालयीन कामाकरिता अनेक अडचणी निर्माण होत आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पाटण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायती असणाऱ्या गावांना व वाड्यां वस्त्यांना स्वतंत्र ग्रामपंचायतींचा दर्जा ग्रामविकास विभागामार्फत मिळावा याकरिता मा.ग्रामविकास मंत्री यांचेकडे दिनांक ११ सप्टेंबर, २०१५ रोजी लेखी पत्रव्यवहार केला होता, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, पाटण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कुसवडे मधून पळसरी, रामेल व वन अशी एक व शिद्रुकवाडी (खळे), शिद्रुकवाडी (काढणे), शिद्रुकवाडी (कोरीवळे) अशी एक शिद्रुकवाडी ग्रामपंचायत तसेच नाणेगाव बुद्रुक (माजगांव पुनर्वसित गावठाण), बामनेवाडी विजयनगर, जिमनवाडी मिळून बामनेवाडी विजयनगर अशी एक आणि शिवन्देश्वर ग्रामपंचायतीमधून वेगळी करून किसरुळे अशी ग्रामपंचायत अश्या पाच गावांनी व वाड्यावस्त्यांनी स्वतंत्र ग्रामपंचायतींचा दर्जा गावांना मिळणेकरिता सविस्तर प्रस्ताव हा जिल्हा परिषद, सातारा यांचेकडे सादर केला आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, यासंदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२०-०४-२०१७) : (१) अंशतः खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३), (४) व (५) पाटण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायती असणाऱ्या गावांना व वाड्या, वस्त्यांना स्वतंत्र ग्रामपंचायतींचा दर्जा मिळणेबाबत शासन निर्णयातील निकषांनुसार परिपूर्ण प्रस्ताव शासनास सादर करणेबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा यांना सूचित करण्यात आले आहे.

श्रीगोंदा तालुक्यास कुकडीच्या आर्वतनातून पाणी मिळण्याबाबत

(५) ६६४३८ (०२-०१-२०१७). श्री.राहुल जगताप (श्रीगोंदा), श्री.वैभव पिचड (अकोले), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कुकडीच्या आर्वतनातून पाणी मिळणेबाबत श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसिलदार श्रीगोंदा यांच्या कार्यालयावर माहे सप्टेंबर, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान मोर्चाचे आयोजन केले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर मागणीनुसार श्रीगोंदा तालुक्यास पाणी देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (०१-०४-२०१७) : (१) होय.

(२) श्रीगोंदा तालुक्यास सिंचन व पिण्यासाठी सुमारे १६०० द.ल.घ.फु. पाणी कुकडी डाव्या कालव्याव्दारे दिनांक.०६/०८/२०१६ ते दिनांक ३०/०९/२०१६ या दरम्यान देण्यात आले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

नाशेरा (ता.मोखाडा, जि.पालघर) येथील आदिवासी शाळेत शिक्षक नसल्यामुळे बदली शिक्षक रुजू करण्याची होत असलेली मागणी

(६) ६६५६३ (१६-१२-२०१६). श्रीमती ज्योती कलानी (उल्हासनगर) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशेरा (ता.मोखाडा, जि.पालघर) येथील आदिवासी शाळेत शिक्षक नसल्यामुळे दि.१६ सप्टेंबर, २०१६ रोजी वा त्या सुमारास ग्रामस्थांनी आंदोलन करून शाळा बंद पाडली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त दुर्गम भागातील शाळेवर बदली शिक्षकास लवकरात लवकर रुजू करण्याची मागणी तेथील ग्रामस्थांनी दिनांक २९ ऑगस्ट, २०१६ रोजी संबंधित गटविकास अधिकारी व गट शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली होती, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (०२-०४-२०१७) : (१) अंशतः खरे आहे.

(२) हे खरे आहे.

(३) व (४) पदविधर शिक्षकांना वेतोन्नती देण्याबाबत मा.मुंबई उच्च न्यायालय, मुंबई यांनी स्थगिती दिली असून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

अहमदनगर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात निविदा प्रक्रिया "ऑफ लाईन"

राबविणाऱ्या कनिष्ठ सहायकाची विभागीय चौकशी करण्याबाबत

(७) ६६८६३ (०५-०१-२०१७). श्री.विजय औटी (पारनेर) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अहमदनगर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात सन २०१० ते २०१३ या काळात निविदा प्रक्रिया "ऑफ लाईन" राबविणाऱ्या कनिष्ठ सहायकाची विभागीय चौकशी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहमदनगर यांनी दिल्याची माहिती दिनांक १४ सप्टेंबर, २०१६ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू कर्मचारी सातत्याने गैरहजर राहिल्याच्या कारणास्तव त्यांना निलंबित करण्यात आले, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, या गैरकारभाराची विभागीय चौकशी केली आहे काय व चौकशीनुसार संबंधित दोषी कर्मचाऱ्यावर शासनाने काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२०-०४-२०१७) : (१) नाही.

- (२) होय. श्री.जमदाडे ए.डी. कनिष्ठ सहायक यांना सतत गैरहजर राहिल्याच्या कारणास्तव व श्री.ठोकळ आर.बी.यांना सुरक्षा रकमेच्या अनियमिततेच्या संदर्भात निलंबित करण्यात आले आहे.
- (३) व (४) उपरोक्त श्री.जमदाडे ए.डी. व श्री.ठोकळ आर.बी. या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलेले असून त्यांची विभागीय चौकशी प्रस्तावीत करण्यात आली आहे.

**पन्हाळा (जि.कोल्हापूर) तालुक्यातील ग्रामपंचायतीना
कार्यालय बांधण्यासाठी निधी मिळण्याबाबत**

(८) ६७१४२ (०५-०१-२०१७). श्री.सत्यजीत पाटील-सरुडकर (शाहूवाडी) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पन्हाळा (जि.कोल्हापूर) तालुक्यातील ५ ग्रामपंचायतीना अद्यापही स्वतःचे कार्यालय नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर ग्रामपंचायतीना स्वतःचे कार्यालय उभारण्यासाठी गेल्या २ वर्षांत निधी मिळालेला नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर ग्रामपंचायतीना कार्यालय उभारण्यासाठी निधी देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२५-०४-२०१७) : (१) होय, हे अंशतः खरे आहे.

- (२) सन २०१२-१३ ते २०१४-१५ या कालावधीत केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ग्राम स्वराज योजनेअंतर्गत २८५ व राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानाअंतर्गत ७०० अशा एकूण ९८५ ग्राम पंचायत इमारत बांधकामाकरीता मंजूर तरतूदीप्रमाणे निधी वितरीत करण्यात आलेला आहे.

परंतु, केंद्र शासनाने राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानास सन २०१५-१६ पासून केंद्राच्या अर्थसंकल्पातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. सन २०१६-१७ पासून राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानामध्ये अंशतः बदल करून राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर अभियानामध्ये केंद्र शासनाकडून ग्राम पंचायत इमारत बांधकामासाठी कोणत्याही निधीची तरतूद नाही. तसेच, या योजनेच्या अनुषंगाने केंद्र शासना कडून कोणत्याही मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या नाहीत.

- (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**शाहूवाडी (जि.कोल्हापूर) तालुक्यातील ग्रामपंचायतीना कार्यालय
बांधण्यासाठी निधी मिळण्याबाबत**

(९) ६७१४३ (०५-०१-२०१७). श्री.सत्यजीत पाटील-सरुडकर (शाहूवाडी) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) शाहूवाडी (जि.कोल्हापूर) तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीना अद्यापही स्वतःचे कार्यालय नसल्याचे निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर ग्रामपंचायतीना स्वतःचे कार्यालय उभारण्यासाठी गेल्या २ वर्षात निधी मिळालेला नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर ग्रामपंचायतीना कार्यालय उभारण्यासाठी निधी देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२५-०४-२०१७) : (१) होय, हे अंशतः खरे आहे.

(२) सन २०१२-१३ ते २०१४-१५ या कालावधीत केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ग्राम योजनांतर्गत २८५ व राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानांतर्गत ७०० अशा एकूण ९८५ ग्राम पंचायत इमारत बांधकामाकरीता मंजूर तरतूदीप्रमाणे निधी वितरीत करण्यात आलेला आहे.

परंतू, केंद्र शासनाने राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानास सन २०१५-१६ पासून केंद्राच्या अर्थसंकल्पातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. सन २०१६-१७ पासून राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानामध्ये अंशतः बदल करून राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर अभियानामध्ये केंद्र शासनाकडून ग्राम पंचायत इमारत बांधकामासाठी कोणत्याही निधीची तरतूद नाही. तसेच, या योजनेच्या अनुषंगाने केंद्र शासना कडून कोणत्याही मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या नाहीत.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

भाटघर धरणाच्या बांधकामातून होणाऱ्या पाण्याच्या गळतीबाबत

(१०) ६७४५२ (०६-०१-२०१७). श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्रीमती निर्मला गावित (इगतपूरी), श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) भाटघर धरणाच्या बांधकामातून होणाऱ्या पाण्याच्या गळतीबाबत स्थानिक लोकप्रतिनिधीनी दिनांक २१ ऑगस्ट, २०१६ रोजी वा त्यासुमारास मा. मुख्यमंत्री, मा.जलसंपदा मंत्री व मुख्य अभियंता यांना निवेदन दिले होते, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर निवेदनावर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (२६-०४-२०१७) : (१) होय.

(२) सदर गळतीमुळे धरणास कोणताही धोका नाही. गळती प्रतिबंधक उपाय योजना सुचविणे कामी पुणे पाटबंधारे मंडळ कार्यालयाने मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना, नाशिक यांच्याकडे प्रस्ताव सादर केला असून त्यांच्याकडून उपाययोजना कळविल्यानंतर निधी उपलब्धतेनुसार दुरुस्ती कामे हाती घेण्याचे नियोजित आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

भोर व वेल्हे (जि.पुणे) तालुक्यातील निरा, गुजवणी व कानंदी नद्यांवरील कोल्हापूर पध्दतीच्या बंधान्याच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्याबाबत

(११) ६७५०४ (०६-०१-२०१७). श्री.संग्राम थोपटे (भोर), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भोर व वेल्हे (जि.पुणे) तालुक्यातील निरा, गुजवणी व कानंदी नद्यांवरील कोल्हापूर पध्दतीच्या बंधान्याच्या दुरुस्तीचे अंदाजपत्रक अनेक वर्षांपासून प्रलंबित असून त्यास निधी मंजूर करण्याचे निवेदन स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक ३० सप्टेंबर, २०१६ रोजी वा त्यासुमारास मा.जलसंपदा मंत्री यांना दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर निवेदनावर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (२६-०४-२०१७) : (१) होय,

(२) शासन निर्णय क्र.देवदु २०१५/(८३६/२०१५)/सिं.व्य. (कामे) दि.१७/११/२०१६ अन्वये कोल्हापूर पध्दतीच्या बंधान्यांसाठी आवश्यक नवीन लोखंडी बर्गे घेण्यासाठी पाणीपट्टीच्या रकमेतून अथवा महामंडळांना उपलब्ध होणाऱ्या योजनांतर्गत निधीतून करण्याचे नियोजित आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

ग्रामपंचायतीतील संगणक परिचालकांना थकीत वेतन देण्याबाबत

(१२) ६७५२३ (०९-०१-२०१७). श्री.जयकुमार गोरे (माण), श्री.राधाकृष्ण विखे-पाटील (शिर्डी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.विजय वडेहीवार (ब्रम्हपूरी), श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.अमर काळे (आर्वी), श्री.सरदार तारासिंह (मुलुंड), श्री.संतोष दानवे (भोकरदन) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) देशात ई-पंचायत प्रकल्पामध्ये महाराष्ट्राला सलग तीन वर्षे प्रथम क्रमांक मिळवून देणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या २७ हजार संगणक परिचालकांना गेल्या ८ ते १० महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याची बाब माहे सप्टेंबर, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेने मा.मुख्यमंत्री यांचेकडे अनेकवेळा लेखी निवेदन पाठवून देखील कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याप्रकरणी चौकशी केली आहे काय व त्यात काय आढळून आले,

(४) असल्यास, चौकशीनुसार संगणक परिचालकांचे थकीत वेतन तातडीने अदा करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२१-०४-२०१७) : (१) व (२) नाही.

ई-पंचायत प्रकल्पांतर्गत संग्राम प्रकल्प डिसेंबर २०१५ मध्ये बंद करण्यात आला. यास्तव, माहे जानेवारी, २०१६ पासून प्रकल्प सुरु नसल्यामुळे थकीत मोबदल्याचा प्रश्न उद्भवत नाही.

(३), (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

कोल्हापूर जिल्हयातील १०५ ग्रामपंचायतींना मालकीच्या इमारती उपलब्ध करून देण्याबाबत

(१३) ६७८१५ (०५-०१-२०१७). श्री.चंद्रदीप नरके (करवीर), डॉ.सुजित मिणचेकर (हातकणंगले), श्री.प्रकाश आबिटकर (राधानगरी) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापूर जिल्हयातील एकूण १०३० ग्रामपंचायतीपैकी १०५ ग्रामपंचायतींना स्वतःची मालकीची इमारत उपलब्ध नसल्याने ग्रामपंचायतींना आपला कारभार खाजगी जागा, भाड्याच्या जागा व देवळांमध्ये आपले कामकाज करत असल्याचे माहे सप्टेंबर २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, कोल्हापूर जिल्हयातील सदर ग्रामपंचायती अत्यंत जुन्या झालेल्या इमारतीमध्ये अथवा भाड्याच्या जागेमध्ये सुरु असून सदर इमारती बांधकामाकरीता किमान १२ कोटी ६० लाख रुपये निधीची आवश्यकता असून तसा प्रस्ताव जिल्हा परीषदेने माहे एप्रिल, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान शासनाकडे पाठवला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, राष्ट्रीय ग्रामस्वराज योजनेतर्गत कोल्हापूर जिल्हयातील ग्रामपंचायतीला इमारत बांधकाम निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२५-०४-२०१७) : (१) होय, हे अशंत: खरे आहे.

(२) व (३) सन २०१२-१३ ते २०१४-१५ या कालावधीत केंद्र शासनाच्या राष्ट्रीय ग्राम योजनांतर्गत २८५ व राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानांतर्गत ७०० अशा एकूण ९८५ ग्राम पंचायत इमारत बांधकामाकरीता मंजूर तरतूदीप्रमाणे निधी वितरीत करण्यात आलेला आहे.

परंतु, केंद्र शासनाने राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानास सन २०१५-१६ पासून केंद्राच्या अर्थसंकल्पातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. सन २०१६-१७ पासून राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानामध्ये अंशतः बदल करून राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर अभियानामध्ये केंद्र शासनाकडून ग्राम पंचायत इमारत बांधकामासाठी कोणत्याही निधीची तरतूद नाही. तसेच, या योजनेच्या अनुषंगाने केंद्र शासना कडून कोणत्याही मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या नाहीत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

धुळे जिल्ह्यातील पंतप्रधान आवास योजनेमधील गैरकारभाराबाबत

(१४) ६७८४५ (१६-०१-२०१७). श्री.कुणाल पाटील (धुळे ग्रामीण), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.डी.एस.अहिरे (साक्री), श्री.आसिफ शेख (मालेगांव मध्य), डॉ.संतोष टारफे (कळमनुरी) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) धुळे जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेत कुठेही कागदपत्रे सादर करण्याचा उल्लेख नसतानाही ग्रामविकास अधिकारी इच्छुक लाभार्थ्यांना विनाकारण अनेक कागदपत्रे सादर करण्यास सांगत असल्याने या योजनेच्या अंमलबजावणीला विलंब लागत असल्याचे माहे ऑगस्ट, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, यासंदर्भात शासनाने चौकशी करून या योजनेच्या अंमलबजावणीसाठी येथील लाभार्थ्यांना नाहक त्रास देणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्यांना सूचना देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२१-०४-२०१७) : (१) नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

अकोला जिल्ह्यातील उमा व पूर्णा बॅरेजच्या (नेर धामणा)

बांधकामावरील स्थगिती रद्द करण्याबाबत

(१५) ६७९०५ (०२-०१-२०१७). श्री.रणधीर सावरकर (अकोला पूर्व) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अकोला जिल्ह्यातील उमा व पूर्णा बॅरेज (नेर धामणा) या प्रकल्पाच्या बांधकामास महाराष्ट्र जल संपत्ती विभाग प्राधिकरणाने पत्र क्र. माजनिप्रा/२०१६/४२५ दिनांक १२/८/२०१६ अन्वये स्थगिती दिली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, पूर्णा बॅरेज-२ (नेर धामणा) तसेच उमा बॅरेज प्रकल्पाचे काम अनुक्रमे ८०% व ५०% पूर्ण झाल्याने शासनाने सदर स्थगिती रद्द करून बांधकाम तातडीने पूर्ण करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (०३-०४-२०१७) : (१) होय, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण यांनी दिनांक १२/०८/२०१६ च्या पत्रान्वये असे कळवले आहे की, महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम ११ (च) च्या पूर्तता होईपर्यंत स्थगित केलेल्या प्रकल्पांच्या मान्यता पूनर्स्थापित करता येत नाही.

(२) महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम कलम ११ (च) ची पूर्तता करणेची कार्यवाही प्रगतीत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

वाशिम जिल्ह्यातील लघु पाटबंधारे योजनांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याबाबत

(१६) ६८३४९ (०६-०१-२०१७). **श्री.अमित झनक (रिसोड), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम) :** सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वाशिम जिल्ह्यातील मा.राज्यपालांनी निर्धारित केलेल्या सिंचनाच्या अनुशेषाच्या अंतर्गतच्या व अ.आय.वि.पी. अंतर्गत असलेल्या येराळडोह, पांगराबंदी, पळसखेड, मिर्झापूर, चाकतिर्थ, वाडीरायताळ, वाकद या लघु पाटबंधारे योजना सुधारित प्रशासकीय मान्यते अभावी बंद आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर लघु पाटबंधारे योजनाचे अंदाजपत्रके व आराखडे सुधार प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे प्रलंबित आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या लघु पाटबंधारे योजनांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यासंदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (०१-०४-२०१७) : (१) नाही.

(२) व (३) पळसखेड, मिर्झापूर, चाकतिर्थ, वाडीरायताळ, वाकद या प्रकल्पांचे सु.प्र.मा. प्रस्तावास दि.०७/१२/२०१६ रोजीच्या नियामक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

मैराळडोह व पांगराबंदी या प्रकल्पाचे सु.प्र.मा. प्रस्तावावर कार्यवाही प्रगतीत आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

कोल्हापूर जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेच्या कामात झालेला गैरकारभार

(१७) ६८६५६ (१६-१२-२०१६). **श्री.हसन मुश्रीफ (कागल), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंबा कळवा) :** सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या पंतप्रधान आवास योजनेत मोठ्या प्रमाणात चुका झाल्या असून एकाच कुटूंबातील अनेकांची नावे असल्याचे माहे ऑगस्ट, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या पंतप्रधान आवास योजनेच्या याद्या दुरुस्त करून जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजना पूर्ण क्षमतेने राबविण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२१-०४-२०१७) : (१) नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा नदी प्रकल्पाच्या कामाकरीता निधी देण्याबाबत

(१८) ६८७७९ (०६-०१-२०१७). **श्री.रणधीर सावरकर (अकोला पूर्व) :** सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा नदी प्रकल्पावरील महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्पा अंतर्गत सहकारी पाणी वापर संस्थेचे कार्यक्षेत्रात वितरण व्यवस्था पुनःस्थापित करण्याच्या कामासाठी शासन पत्र दिनांक २५ नोव्हेंबर, २०१४ रोजी अन्वये ३८७.५० लक्ष निधी मंजूर केला होता, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर मंजूर केलेल्या निधीचे सन २०१४-२०१५ मध्ये नियोजन करूनसुध्दा प्रत्यक्ष वाटप करण्यात आले नाही तसेच वेळोवेळी मागणी करून सुध्दा आज पर्यंत वितरीत करण्यात आले नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, निधी अभावी कंत्राटदाराच्या कामाच्या देयकाचे भुगतान न झाल्याने कंत्राटदारांनी कामे बंद केली, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी व मंजूर निधी देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (०९-०५-२०१७) : (१) होय.

(२) अंशतः खरे आहे.

जागतीक बँकेच्या कर्जाची मुदत २८/३/२०१४ रोजी संपुष्टात आली. त्यामुळे जागतीक बँकेकडून सन २०१४-१५ मध्ये मजसुप्र अंतर्गत कामास निधी उपलब्ध झाला नाही. प्रकल्पाचा एकूण खर्च प्रशासकीय मान्यते पर्यंत पोहोचला असल्यामुळे व प्रशासकीय मान्यते पेक्षा जास्त होणाऱ्या खर्चास सक्षमस्तरावरून मान्यता प्राप्त न झाल्यामुळे वित्तीय वर्ष २०१५-१६ मध्ये अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे मार्च २०१६ पर्यंत निधी वितरीत करता आला नाही. सन २०१६-१७ मध्ये सक्षम स्तराहून मान्यता घेऊन प्रत्यक्ष मागणीनुसार शासन पत्र सीडीए-२०१६/(२७८/२०१६) लाक्षेवि (कामे) दिनांक ७/१०/२०१६ अन्वये रु. २७७.८९ लक्ष निधी वितरीत करण्यात आला आहे.

- (३) होय, मे २०१५ पासून कंत्राटदाराने कामे बंद केली होती.
- (४) शासन पत्र सीडीए-२०१६/(२७८/२०१६) लाक्षेवि (कामे) दिनांक ७/१०/२०१६ अन्वये रु. २७७.८१ लक्ष निधी वितरीत करण्यात आला आहे. अपूर्ण कामे निधी उलब्धते नुसार पूर्ण करण्यात येत आहेत.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

मु.पो.गुंजाळवाडी (ता.संगमनेर, जि.अहमदनगर) शिवारात जलसंपदा विभागाच्या जमिनीवर शिक्षण संस्थेने अतिक्रमण केल्याबाबत

- (१९) ६९०३७ (०६-०१-२०१७). श्री.सरदार तारासिंह (मुलुंड) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) मु.पो.गुंजाळवाडी (ता.संगमनेर, जि.अहमदनगर) शिवारात जलसंपदा विभागाच्या मालकीच्या असलेल्या ७.५२ हेक्टर जमिनीपैकी काही जमीन विद्या प्रबोधीनी या शिक्षण संस्थेने बेकायदेशीरपणे बळकावून त्या जागेवर आनंदवन विद्यालय या शाळेच्या इमारतीचे बांधकाम बेकायदेशीरपणे केल्याचे निदर्शनास येऊनही संबंधित शिक्षण संस्थेविरोधात जलसंपदा विभागाने कोणतीच कारवाई केली नसल्याची बाब दिनांक १६ ऑक्टोबर, २०१६ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सन २०१० मध्ये शासकीय जमिनीवरील अतिक्रमण प्रतिबंध निष्काशित करणे इ. बाबत शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार जलसंपदा विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी या संस्थेविरुद्ध कारवाई न करण्याची कारणे काय आहेत,
- (३) असल्यास, संबंधित शिक्षण संस्थेने जलसंपदाच्या जमिनीपैकी किती जमिनीवर अतिक्रमण केले आहे व सदर अतिक्रमण तातडीने निष्काशित करण्याकरीता कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. गिरीष महाजन (१७-०४-२०१७) : (१) नाही.
- (२) प्रश्न उद्भवत नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

कोर्ले सातंडी मध्यम पाटबंधारे प्रकल्प (ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग) बुडीत क्षेत्रालगतच्या वारगाव धुमकवाडी येथील प्रकल्पग्रस्तांचे पुर्नवसन करण्याबाबत

- (२०) ६९५३४ (०२-०१-२०१७). श्री.वैभव नाईक (कुडाळ) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोर्ले सातंडी मध्यम पाटबंधारे प्रकल्प (ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग) बुडीत क्षेत्रालगतच्या वारगाव धुमकवाडी (ता.कणकवली) येथील १६ घरे व १७ गोठ्यांचे संपादन करून त्यांचे पुनर्वसन करण्याचा शासनाने माहे फेब्रुवारी, २०१४ मध्ये वा त्यादरम्यान निर्णय घेवून १ कोटी ४० लक्षांची तरतुद केली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (१८-०४-२०१७) : (१) हे अंशतः खरे आहे. महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, शासन निर्णय, क्रमांक आरपीए २०१२/३८२/प्र.क्र.१२६/२-३, दिनांक १५/०२/१४ अन्वये कोर्ले सातंडी, ता.देवगड जि.सिंधुदुर्ग बुडीत क्षेत्रालगतच्या वारगाव (धुमकवाडी) येथील १६ घरे व १७ गोठे यांचे खास बाब म्हणून पुनर्वसन करण्यास शासनाने मान्यता दिली असून, पुनर्वसनासाठी आवश्यक रु.१ कोटी ४० लक्ष इतका निधी प्रकल्प यंत्रणा म्हणून जलसंपदा विभागाने उपलब्ध करून द्यावा असे सुचित केलेले आहे.

(२) विषयांकीत शासन निर्णयात सूचित केल्यानुसार सदर पुनर्वसनासाठी आवश्यक रु १४०.०० लक्ष इतका निधी वितरीत करण्याच्या दृष्टीने कोकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे यांचे स्तरावर कार्यवाही प्रगतीपथावर आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

तिरोडा व गोरेगाव (जि.गोंदिया) पंचायत समितीच्या इमारतीची झालेली दुरवस्था

(२१) ६९६०२ (०५-०१-२०१७). श्री.विजय रहांगडाले (तिरोडा) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) तिरोडा व गोरेगाव (जि.गोंदिया) पंचायत समिती इमारतीची दुरवस्था झाली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर इमारती धोकादायक असून नवीन इमारत बांधकामाबाबत लोकप्रतीनिधिनी दिनांक २२ फेब्रुवारी २०१६ रोजी वा त्यासुमारास पत्रान्वये मा. ग्रामविकास मंत्री यांचेकडे मागणी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर इमारतीचे बांधकाम करण्याबाबत प्रस्ताव मागविण्यात आले आहे काय व बांधकामाकरिता शासन मंजूरी प्रदान करून निधी देणार आहे काय,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२६-०४-२०१७) : (१) हे खरे आहे.

(२) हे खरे आहे.

(३) व (४) तिरोडा व गोरेगाव पंचायत समितीच्या बांधकामाबाबत गोंदिया जिल्हा परिषदेकडून शासनास प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. तथापि, इमारत बांधकामासाठी जिल्हा परिषदेच्या

नावावर जागा नसल्यामुळे तिरोडा व गोरेगाव पंचायत समिती प्रशासकीय इमारत बांधकामासाठी जिल्हा परिषदेच्या नावावर जागा करून घेण्याबाबत जिल्हा परिषदेकडून कार्यवाही सुरु आहे.

मौजा सातगांव (ता.हिंणगा, जि.नागपूर) येथील नळयोजना मंजूर करण्याबाबत

(२२) ६९७७५ (१६-१२-२०१६). श्री.सुरेश धानोरकर (वरोरा) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मौजा सातगांव (ता.हिंणगा, जि.नागपूर) येथील नळयोजना मंजूर करण्याबाबतचे निवेदन स्थानिक लोकप्रतिनिधीनी मा. मुख्यमंत्री, यांना दिनांक २१ सप्टेंबर, २०१६ रोजी वा त्या सुमारास दिले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर निवेदनानुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (१७-०४-२०१७) : (१) खरे आहे, मा.मंत्री (जलसंपदा) यांना निवेदन दिले आहे.

- (२) जलसंपदा विभागाने दिनांक १/१२/२०१६ च्या पत्रान्वये निम्न वणा प्रकल्प (वडगाव धरण) अंतर्गत पुनर्वसित गावठाण मौजा सातगाव, ता. हिंणगा, जि.नागपूर येथील पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

कुकडी प्रकल्पाचे अतिरिक्त पाणी करमाळा तालुक्यातील गावांना देण्याबाबत

(२३) ७०००५ (१०-०१-२०१७). श्री.नारायण पाटील (करमाळा) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कुकडी प्रकल्पाचे पुणे जिल्ह्यातील सर्व धरणे पूर्णपणे भरून वाहणारे पाणी करमाळा तालुक्यातील मांगी, भोसे, वीट, कुंभेज, सावडी आदी तलावात सोडण्यात यावे अशी मागणी माहे सप्टेंबर, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर मागणीच्या अनुषंगाने मा.जलसंधारण मंत्री यांनी दिनांक १९ सप्टेंबर, २०१६ रोजी वा त्यासुमारास झालेल्या बैठकीत कुकडी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना कुकडी प्रकल्पाचे वाहून जाणारे पाणी करमाळा तालुक्यातील गावांना सोडण्याचे आदेश दिले होते, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर आदेशाच्या अनुषंगाने करमाळा तालुक्यातील उक्त गावांना पाणी सोडण्यात आले आहे काय,

- (४) असल्यास, अद्यापही पाणी सोडण्यात आले नसल्यास पाणी न सोडणाऱ्या अधिकाऱ्यांवर शासनाने काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (०१-०४-२०१७) : (१) होय.

(२) होय. दि. १०/०८/२०१६ रोजी मा. राज्यमंत्री, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र राज्य यांचे समवेत संपन्न झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत कुकडी प्रकल्पांचे पाणी खरीप हंगामातील आवर्तनात करमाळा तालुक्यातील तलावामध्ये जिल्हाधिकारी यांचे मागणीनुसार पिण्याचे पाणी देण्यात यावे असते आदेश दिले.

(३) खरीप आवर्तनात जिल्हाधिकारी सोलापूर यांनी केलेल्या मागणीनुसार तालुक्यातील भोसे, विट व मांगी तलावात पाणी पुरवठा करणेत आला आहे. तसेच, सावडी व कुंभेज या तलावात पिण्यासाठी पाणी सोडणेची जिल्हाधिकारी यांची मागणी नसल्याने सावडी व कुंभेज या तलावात पाणी सोडण्यात आलेले नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

ओवारा (ता.देवरी, जि.गोंदिया) येथील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी नविन कालव्यांची कामे करून देण्याबाबत

(२४) ७०२६२ (०६-०१-२०१७). श्री.संजय पुराम (आमगाव) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) ओवारा (ता.देवरी, जि.गोंदिया) येथील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी नविन कालव्यांची कामे करून देण्याबाबत मा.जलसंपदा मंत्री यांच्याकडे दिनांक १७ ऑक्टोबर, २०१६ रोजी वा त्यासुमारास आमगांव लोकप्रतिनिधींनी लेखी निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर निवेदनाच्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (११-०५-२०१७) : (१) होय.

(२) सदर निवेदनात उल्लेख केलेले क्षेत्र हे ओवारा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात येत नसल्यामुळे तसेच हे क्षेत्र मालगुजारी तलावाच्या लाभक्षेत्रात असल्यामुळे नविन मायनर देण्याची आवश्यकता नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

नांदेड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाला उपकर योजनेअंतर्गत विविध पंधरा योजनेसाठीचा लाखो रुपयांचा निधी अखर्चित राहिल्याबाबत

(२५) ७०२८५ (१०-०१-२०१७). श्री.हेमंत पाटील (नांदेड दक्षिण) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नांदेड जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाला उपकर योजनेअंतर्गत विविध पंधरा योजनांसाठी ७० लाख १६ हजार ५७५ रुपयांची तरतूद केली असतांनाही एकाही योजनेवर या विभागाकडून खर्च होऊ शकला नसल्याने लाखो रुपयांचा निधी अखर्चित राहिला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले,
- (३) असल्यास, तदनुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२०-०४-२०१७) : (१) अशंत: खरे आहे.

सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात १० व १२ वी पास मुलींना MSCIT प्रशिक्षण देणे व ग्रामीण महिला व मुलींना शिलाई मशीन चालविण्याच्या प्रशिक्षणाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी मान्यता प्राप्त संस्थांनी परिपूर्ण प्रस्ताव सादर न केल्यामुळे सदर योजनेवर खर्च झालेला नाही. तसेच जागतिक महिला दिनाबाबत सदर योजनेचा समावेश शासन निर्णयात नसल्याने त्यावर खर्च करता आलेला नाही.

सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात खर्च होवू न शकलेला निधी चालू वर्षात खर्च करण्याबाबतचे नियोजन करण्यांत आले आहे.

- (२) प्रश्न उद्भवत नाही.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

सातारा जिल्हा परिषद कार्यालयात होत असलेला गैरव्यवहार

(२६) ७०३१६ (१६-१२-२०१६). श्री.जयकुमार गोरे (माण), श्री.अस्लम शेख (मालाड पश्चिम), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सातारा जिल्ह्याचे मिनीमंत्रालय समजल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा परिषद कार्यालयात गैरव्यवहार होत असल्याची बाब माहे ऑक्टोबर, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, याप्रकरणाची चौकशी केली आहे काय व त्यात काय आढळून आले,
- (३) असल्यास, चौकशीनुसार गैरव्यवहार करणाऱ्या दोषींवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१९-०४-२०१७) : (१) सातारा जिल्हा परिषद कार्यालयात माहे ऑक्टोबर,२०१६ मध्ये वा त्या दरम्यान कोणताही गैरव्यवहार झाल्याचा निदर्शनास आलेला नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

सोलापुर जिल्हयातील उजनी डावा व उजवा कालव्याची झालेली दुरवस्था

(२७) ७०४३४ (०७-०१-२०१७). श्री.बबनराव शिंदे (माढा), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंब्रा कळवा) :

सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सोलापुर जिल्हयातील उजनी डावा व उजवा कालव्याची दुरवस्था झाल्याने व कालव्यात १० फुटापर्यंत काटेरी झुडपे तसेच मोठया प्रमाणात पडझड झाल्याने पाणी सोडणे अशक्य झाले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर कालव्याची पाहणी शासनाने केली आहे काय,

(३) असल्यास, पाहणीचे निष्कर्ष काय आहेत व तदनुसार उजनी डावा व उजवा कालव्याचे दुरुस्ती करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (०१-०४-२०१७) : (१) अंशतः खरे आहे.

कालव्याच्या काही भागात काटेरी झुडूपामुळे संकल्पीत विसर्गक्षमतेने पाणी जात नाही. तथापि पाणी सोडणे अशक्य झाले आहे हे खरे नाही. पाण्याच्या उपलब्धतेनुसार कालव्यातून पाणी सोडले जाते.

(२) होय,

उजनी डाव्या कालव्याबाबत क्षेत्रीय अधिकाऱ्याकडून पाहणी करण्यात आली आहे.

(३) डाव्या कालव्याच्या काही भागात झाडे वाढल्याचे व पडझड झाल्याचे आढळून आले आहे.

कालव्यातील प्रवाहास अडथळा येणार नाही दृष्टीने यांत्रिकी विभागांतर्गत उपलब्ध असलेल्या यंत्रसामुग्री मार्फत कालव्याच्या दुरुस्तीची व स्वच्छतेची कामे करून घेण्यात येत आहेत. शासन निर्णय १७.११.२०१६ नुसार सिंचन व्यवस्थापन महामंडळाकडे वर्ग केलेले असून पाणीपट्टी वसुलीची रक्कम प्रकल्पांच्या दुरुस्तीसाठी व सिंचन व्यवस्थापनासाठी वापरण्यास महामंडळांना परवानगी दिली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

तळणी बृहत ल.पा. प्रकल्प (ता.बिलोली, जि.नांदेड) या योजनेला निधी देण्याबाबत

(२८) ७०५४१ (०६-०१-२०१७). श्री.सुभाष साबणे (देगलूर) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) तळणी बृहत ल.पा. प्रकल्प (ता.बिलोली, जि.नांदेड) या योजनेच्या कामास दिनांक १२ जानेवारी, २०१६ रोजीच्या नियामक मंडळाच्या ६० व्या बैठकीत चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान केल्यानुसार निधीची उपलब्धता करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, केव्हा व किती निधी उपलब्ध करण्यात आला आहे,
- (३) अद्याप निधीची उपलब्धता झाली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (३०-०३-२०१७) : (१) तळणी बृहत ल.पा. प्रकल्प (ता.बिलोली, जि.नांदेड) या योजनेच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. तळणी बृहत ल.पा. प्रकल्पाचा समावेश अवशिष्ट कामांच्या यादीत आहे. अवशिष्ट कामांकरीता गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळास ठोक स्वरूपात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

(२) अवशिष्ट कामांसाठी गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळास उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीतून सन २०१६-१७ या वर्षात प्रकल्पावर रु.१.६६ कोटी इतका निधी उपलब्ध करण्यात आला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

नांदेड जिल्हयातील शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचे काम ७५ टक्क्यापेक्षा जास्त झाले असून उर्वरित काम निधीअभावी प्रलंबित असल्याबाबत

(२९) ७०५६४ (०२-०१-२०१७). श्री.प्रतापराव पाटील चिखलीकर (लोहा) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नांदेड जिल्हयातील शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचे काम ७५ टक्क्यापेक्षा जास्त झाले असून उर्वरित काम निधीअभावी प्रलंबित असल्याचे नुकतेच माहे ऑक्टोबर, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उर्वरित कंधार तालुक्यातील शिराढोन उपसा सिंचन योजनेकरिता नाबार्ड-२० अंतर्गत रुपये २०१४.५९ लक्ष अर्थसहाय मंजूर झाले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, शिराढोण उपसा सिंचन योजनेकरिता मंजूर झालेले अर्थसहाय तात्काळ उपलब्ध करून दिल्यास उक्त योजना पूर्णात्वास जाऊन याचा फायदा कायमस्वरूपी टंचाईग्रस्त असणा-या उस्माननगर, शिराढोण, भुत्याचीवाडी, जोशीसांगवी या गावांना होणार आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर प्रकरणी लोकप्रतिनिधीनी मा.मुख्यमंत्री यांच्याकडे सातत्याने पत्रव्यवहार करून निधीची मागणी करूनही अद्यापी कोणतीच कार्यवाही केलेली नाही, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, सदर प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय तदनुसार सदर योजनेचे काम तात्काळ पूर्ण करण्याच्या दृष्टीने निधी उपलब्धता करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (१७-०४-२०१७) : (१) होय.

(२) होय.

(३) होय.

(४) व (५) राज्याचा अर्थोपाय व निधी उपलब्धतेनुसार कार्यवाही करण्यात येत आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

मौ. खासगांव (ता.परांडा, जि.उस्मानाबाद) ग्रामपंचायतीने १३ व्या वित्त आयोगाच्या निधीमधून केलेले काम नियमबाह्य व अनियमित झाल्याबाबत

(३०) ७०५९२ (०५-०१-२०१७). श्री.राहुल मोटे (परांडा), श्री.जितेंद्र आव्हाड (मुंबा कळवा), श्री.पांडुरंग बरोरा (शहापूर), श्री.वैभव पिचड (अकोले) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौ. खासगांव (ता.परांडा, जि.उस्मानाबाद) ग्रामपंचायतीने १३ व्या वित्त आयोगाच्या निधीमधून सन २०१४-२०१५ मध्ये केलेले काम नियमबाह्य व अनियमित झाल्याबाबत लोकप्रतिनिधींना मा.ग्रामविकास मंत्री यांच्याकडे सविस्तर निवेदनाद्वारे दिनांक २१ ऑक्टोबर, २०१६ रोजी वा त्यासुमारास तक्रार केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर निवेदनाच्या अनुषंगाने शासनाने कोणती चौकशी केली व त्यात काय आढळून आले,

(३) असल्यास, त्यानुषंगाने शासनाने दोषींवर काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२४-०४-२०१७) : (१) होय.

(२) व (३) मौ. खासगाव, ता. परांडा येथील कामाबाबत प्राप्त झालेल्या तक्रारी अर्जांच्या अनुषंगाने गट विकास अधिकारी , पंचायत समिती, परांडा यांनी चौकशी केली आहे. सदर प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी दि.१७/१०/२०१६ रोजी सुनावणी घेऊन मुल्यांकनापेक्षा जास्त खर्च झालेली वसूलपात्र रकमेपैकी सरपंच, श्री. बबनराव भिमराव लिमकर यांच्याकडून रु. ३७०६७/- व ग्रामसेविका, श्रीमती एस. के. आगरकर यांच्याकडून रु. ५७८८१/- इतकी रक्कम वसूल केली आहे. तसेच तत्कालीन सरपंच श्री. भारत दशरथ थाटे यांच्याकडून रु. २०८१४/- वसूल करण्याची कार्यवाही सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही

जायकवाडी धरणातील मृत पाणीसाठा जिवंत करण्यासाठी कोट्यवधी

रुपयांचा खर्च करण्यात आल्याबाबत

(३१) ७०६७९ (०२-०१-२०१७). श्री.अनिल कदम (निफाड) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) जायकवाडी धरणातील मृत पाणी साठा जिवंत करण्यासाठी सन २०१३ ते २०१५ ह्या कालावधीत शासनाने कोट्यवधी रुपये खर्च केलेले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, कोट्यवधी रुपये खर्च करूनही सन २०१५-२०१६ च्या दुष्काळजन्य परिस्थितीत सदर मृत पाणी साठ्याचा वापर करता आला नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (२५-०४-२०१७) : (१) नाही. जलसंपदा विभागाने अशा प्रकारचा कोणताही खर्च केला नाही.

- (२) सन २०१५-२०१६ च्या दुष्काळी परिस्थितीमुळे, जायकवाडी जलाशयात उपयुक्त पाणीसाठा कमी उपलब्ध होता. उपयुक्त पाणीसाठा संपल्यानंतर, जायकवाडी धरणाच्या मृत(अचल) २६.०६३ टीएमसी पाणीसाठ्यापैकी ९.४५१ टीएमसी पाणीसाठा वापरला आहे.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

**मौजे डांगुर्णे (ता.शिंदखेडा, जि.धुळे) येथील ग्रामसेवकाने
बरकड जमिनीवर अतिक्रमण केल्याबाबत**

(३२) ७०७६१ (२७-०१-२०१७). श्री.शांताराम मोरे (भिवंडी ग्रामीण) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मौजे डांगुर्णे (ता.शिंदखेडा, जि.धुळे) येथील बरकड जमीनधारकांच्या नावे करण्यासाठी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मा. लोकप्रतिनिधींनी दिनांक १६ जून, २०१६ रोजी वा त्या सुमारास विनंती केलेली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, तेथील ग्रामसेवकाने जमिनीधारकाचे नाव न तपासता दुसऱ्याच व्यक्तीच्या नावे खोटा ठराव मंजूर करून सदर बरकड जमीन नावे केल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, तेथील गटविकास अधिकारी यांना देखील अनेक वेळा निवेदने तसेच विनंती करून देखील कोणतीही कार्यवाही केलेली नाही, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, याबाबत चौकशी केली आहे काय व चौकशीनुसार ग्रामसेवक व त्याला पाठीशी घालणारे गटविकास अधिकारी यांच्यावर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१९-०४-२०१७) : (१) होय.

(२) नाही.

ग्रामसेवकाने सदर जमीन दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या नावे केल्याचे आढळून आले नाही.

(३) नाही.

(४) श्री.शांताराम मोरे, मा.विसस, भिवंडी ग्रामीण मतदार संघ यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धुळे यांना लेखी अर्ज देऊन श्री. प्रदिप बापू पाटील हे मौजे डांगुर्णे येथील रहिवासी असून त्यांच्या घरासमोर ३० बाय ४० च्या जागेवर गुरे ढोरे बांधत आहेत व त्या जागेवर त्यांचा कब्जा आहे. त्या जागेची आकारणी करून त्याचा उतारा मिळण्याबाबत विनंती केली होती. गट विकास अधिकारी, शिंदखेडा यांनी सरपंच/ग्रामसेवक/ग्रामपंचायत डांगुर्णे यांना पत्र देवून चौकशी करून अहवाल सादर करणेबाबत सूचित केले. ग्रामपंचायत डांगुर्णे यांनी दि. २८/१०/२०१६ रोजी झालेल्या मासिक सभेत श्री. प्रदिप बापू पाटील यांच्या ताब्यातील व उपभोगातील २५ बाय ४० एवढी जागा त्यांच्या नावे करणेबाबत नाहरकत ठराव मंजूर केलेला आहे व त्यास जिल्हाधिकारी, धुळे यांची पुर्व परवानगी घेणे आवश्यक आहे असे ठरावात नमुद केले आहे. या ठरावाची प्रत श्री. प्रदिप बापू पाटील यांना रजिस्टर पोस्टाने पाठविण्यात आलेली आहे .

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**गडहिंग्लज (जि.कोल्हापूर) तालुक्यातील आंबेओहोळ प्रकल्पाचे
काम निधीअभावी अपूर्ण असल्याबाबत**

(३३) ७११४४ (०६-०१-२०१७). श्रीमती संध्यादेवी देसाई-कुपेकर (चंदगड) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गडहिंग्लज (जि.कोल्हापूर) तालुक्यातील आंबेओहोळ प्रकल्पाच्या कामास निधीची पूर्तता करण्यात न आल्याने कामास सुरुवात करण्यात आली नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्याची कारणे काय आहेत,

(३) असल्यास, सदर प्रकल्पासाठी निधी देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (०३-०४-२०१७) : (१) नाही, या प्रकल्पाचे घळभरणीचे काम पुनर्वसनाअभावी प्रलंबित आहे. सांडव्याचे काम ८०% व विद्युत विमोचकाचे काम ९५% पूर्ण आहे. तसेच द्वार उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) सन २०११-१२ ते २०१५-१६ या मागील पाच वर्षांच्या कालावधीत सदर प्रकल्पास रु.६६.३२ कोटी इतका निधी प्राप्त झाला आहे. सन २०१६-१७ साठी प्रकल्पास रु.१.०० कोटी निधीची तरतूद आहे. सदर प्रकल्प मा. मुख्य मंत्री यांचे वॉररूममध्ये समाविष्ट करणेत आला आहे. सदर प्रकल्प नाबार्डच्या ग्रा.पा.वि.नि. क्र. २० या योजनेत समाविष्ट करण्यात आला आहे. नाबार्ड अंतर्गत प्रकल्पास रु. ४९ कोटीचे परतावे कर्जसहाय्य मंजूर आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**विठ्ठलवाडा (ता.गोडपिपरी, जि.चंद्रपूर) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये
अनुकंपतत्वावर नोकरी मिळण्याबाबत**

(३४) ७१२१६ (२७-०१-२०१७). श्री.विजय वडेटीवार (ब्रम्हपूरी), श्री.सुनिल केदार (सावनेर), श्री.अमर काळे (आर्वी) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) श्री पि.एस.कुत्तरमारे हे सहायक शिक्षक म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विठ्ठलवाडा (ता.गोडपिपरी, जि.चंद्रपूर) येथे कार्यरत असताना अचानक दिनांक १८ सप्टेंबर, २००० मध्ये १०० टक्के अंधत्व आल्याने त्यांनी दिनांक २३ ऑगस्ट, १९९६ च्या शासन परिपत्रकानुसार रूग्णता सेवा निवृत्ती मागितली असता त्यांचे निवृत्ती प्रकरणाची फाईल ग्रामविकास विभागाकडे सहा महिने प्रलंबित ठेवल्याने त्यांच्या कुटूंबाला अनुकंपा तत्वावरील लाभ मिळू शकला नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्यांच्या कुटूंबियांनी या संदर्भात मा. वित्त व नियोजन मंत्री तसेच ग्रामविकास विभाग यांना वेळोवेळी निवेदन दिले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, या संदर्भात चौकशी करण्यात आली आहे काय व चौकशीत काय आढळून आले,

(४) असल्यास, त्यांच्या मुलाला अनुकंपा योजनेतर्गत नोकरी मिळण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२०-०४-२०१७) : (१) नाही.

श्री.परशुराम कुत्तरमारे, प्राथमिक शिक्षक यांना अंधत्व आल्याने जिल्हा परिषद, चंद्रपूर यांनी श्री.कुत्तरमारे यांना दि.२८.०९.२००१ पासून रूग्णता सेवानिवृत्त केले होते. श्री.कुत्तरमारे यांचा मुलगा श्री.सत्यपाल कुत्तरमारे यांनी अनुकंपा तत्वावर नियुक्ती करिता दि.२५.११.२००२ रोजी अर्ज सादर केला. सामान्य प्रशासन विभागाच्या दि.२८.०३.२००१ च्या शासन निर्णयात पुढीलप्रमाणे तरतुद आहे, “ वयाची ५० वर्षे पूर्ण होण्यापूर्वी जे कर्मचारी कर्करोग, पक्षघात किंवा अपघातामुळे सेवेसाठी कायमचे असमर्थ होतील, केवळ त्यांच्याच कुटूंबियांना अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र समजण्यात यावे.”

श्री.कुत्तरमारे यांचे रूग्णता सेवानिवृत्ती वेळी वय ५५ वर्षापेक्षा जास्त असल्याने अनुकंपा तत्वावर नियुक्ती देता येत नसल्याचा निर्णय जिल्हा परिषद, चंद्रपूर यांनी घेवून तसे दि.१६.१.२००३ च्या पत्रान्वये अर्जदारास कळविले आहे. जिल्हा परिषदेने केलेली कार्यवाही प्रचलित शासन निर्णयानुसार असल्याने सदर निर्णयात बदल संभवत नसल्याचे यापूर्वीच दि.२२.०५.२०१२ रोजी मा.मंत्री महोदयांच्या स्वाक्षरीने संबंधीतांना कळविले आहे.

(२) होय.

प्राप्त निवेदनास अनुसरून यापूर्वीच सदर विषयाबाबत कळविण्यात आलेले असल्याने व प्रकरणावरील कार्यवाही पूर्ण झाली असल्याने प्रकरण दप्तरी दाखल करण्यात आले आहे.

(३), (४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

भिमा नदीवरील सुस्ते बंधा-याचे मंजूर काम अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याबाबत

(३५) ७१२२६ (०९-०१-२०१७). श्री.बबनराव शिंदे (माढा) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सोलापूर जिल्ह्यातील सुस्ते, तारापूर, अंजनसोंड, देगांव, चळे, आंबे, मुढेवाडी या परिसरातील शेतकऱ्यांसाठी सुस्ते येथील भिमा नदीपात्रामध्ये बंधारा बांधण्यासाठी शासनाने सन १९९० च्या सुमारास मंजूरी देऊनही गेल्या अनेक वर्षांपासून बंधा-याचे काम अद्यापपर्यंत सुरू झालेले नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर बंधाऱ्याचे सुधारित प्रकल्प अहवाल तयार करून निधी उपलब्ध करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी शासनाकडे केलेली आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर मागणीच्या अनुषंगाने शासनाने चौकशी केली आहे काय व त्यात काय आढळून आले,

(४) असल्यास, सदर बंधाऱ्याचे सुधारित प्रकल्प अहवाल तयार करून निधी देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (०१-०४-२०१७) : (१) होय

(२) होय

(३) व (४) त्या अनुषंगाने सुधारित प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला. तथापि सदर प्रकल्प प्रचलित मापदंडात बसत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

चांदूर बाजार व अचलपूर (जि.अमरावती) तालुक्यात जिल्हा वार्षिक पुर्ननियोजन योजने अंतर्गत पूर संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्याबाबत

(३६) ७१२६७ (२७-०१-२०१७). श्री.ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू (अचलपूर), श्री.शिरीषदादा चौधरी (अमळनेर), श्री.विनायकराव जाधव-पाटील (अहमदपूर), डॉ.अनिल बोंडे (मोर्शी) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) चांदूर बाजार व अचलपूर (जि.अमरावती) येथील ब्राम्हणवाडा, देवूरवाडा, घाटलाडकी, शिरीजगाव कसबा, राजनापूर्णा आणि सुरवाडा आदि ठिकाणी जिल्हा वार्षिक पुर्ननियोजन योजने अंतर्गत पूर संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्याबाबत लोकप्रतिनिधीने दिनांक २१ सप्टेंबर, २०१६ रोजी वा त्यासुमारास मा. पालकमंत्री, अमरावती यांना पत्रान्वये मागणी केली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर मागणीच्या अनुषंगाने उपरोक्त ठिकाणी पूर संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (१७-०४-२०१७) : (१) होय.

(२) अचलपूर व चांदुर बाजार तहसिलमधील ब्राम्हणवाडा थडी, देऊरवाडा, घाटलाडकी (बेलमंडळी), शिरजगाव कसबा, येथे नदी खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामांची अंदाजपत्रके दि. २४.१०.२०१६, दि. २८.११.२०१६, दि. ०३.१२.२०१६ व राजनापुर्णा येथे संरक्षक भिंतीचे अंदाजपत्रक दि. २०.०२.२०१६ व सुरवाडा येथे संरक्षक भिंतीसाठी सर्वेक्षणाचे अंदाजपत्रक दि. ०१.०८.२०१६ रोजी प्रशासकीय मान्यतेकरीता, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती यांचेकडे सादर करण्यात आलेली आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

नागपूर मनसर (ता.रामटेक) येथील चक्रधर स्वामी भवन या तीर्थक्षेत्र स्थळाच्या

विकास कामास निधी उपलब्ध करून देण्याबाबत

(३७) ७१६२८ (१६-१२-२०१६). श्री.डि मल्लीकार्जून रेड्डी (रामटेक) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर मनसर (ता.रामटेक) येथील चक्रधर स्वामी भवन या तीर्थक्षेत्र स्थळाच्या विकास कामास निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी, नागपूर यांनी शासनास माहे फेब्रुवारी, २०१६ च्या चौथ्या आठवड्यात दिला, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्याअनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे काय,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१९-०४-२०१७) : (१) हे खरे आहे. सदर तीर्थक्षेत्रास रु.२.०२ कोटी इतका निधी उपलब्ध करून देणेबाबतचा प्रस्ताव जिल्हा परिषद,नागपूर यांचेकडून शासनास प्राप्त झाला आहे.

(२) सदर तीर्थक्षेत्रास निधी उपलब्ध करून देण्यापूर्वी ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेच्या निकषानुसार प्रथम "ब" वर्ग दर्जा देणे आवश्यक आहे. त्यानुसार सदर तीर्थक्षेत्रास "ब" वर्ग दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हा परिषद,नागपूर यांचेकडून मागविण्यात आला आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीक वर्गीय कर्मचारी संघटनाच्या विविध मागण्यांबाबत

(३८) ७१७५६ (०५-०१-२०१७). श्री.प्रशांत बंब (गंगापूर) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपीक वर्गीय कर्मचारी संघटनेने, त्यांच्या विविध मागण्यांसाठी वेळोवेळी शासनास निवेदने दिली आहेत परंतु अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही संघटनेच्या मागण्यांची दखल घेतली गेली नाही किंवा मागण्या मान्य झालेले नसल्याने संघटनेने याबाबत शेवटचे निवेदन दिनांक ०६ जुलै, २०१६ रोजी वा त्यासुमारास दिले आहे, हे खरे आहे काय,

- (२) तसेच या कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास, संघटनेने लेखणीबंद आंदोलन करण्याबाबत कळविले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर मागणीनुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२०-०४-२०१७) : (१) होय,

संघटनेने त्यांच्या विविध मागण्यांबाबत दि.१.७.२०१६ रोजी शासनास निवेदन दिले आहे.

- (२) होय
- (३) मा.राज्यमंत्री, ग्राम विकास यांच्याकडे दि.२१.७.२०१६ रोजी बैठक घेऊन न्याय मागण्यांच्या अनुषंगाने चर्चा केली व त्या चर्चेत ठरल्यानुसार विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनांतर सचिव ग्रामविकास यांच्यासमवेत दि.२९.८.२०१६ रोजी झालेल्या बैठकीत मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीचे इतिवृत्त दि.२०.९.२०१६ रोजी सर्व संबंधितांना पुढील उचित कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

भामा-आसखेड व चासकमान प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रामध्ये बुडीत बंधारे बांधण्याबाबत

(३९) ७१९६४ (०२-०१-२०१७). श्री.सुरेश गोरे (खेड आळंदी) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) भामा-आसखेड व चासकमान या प्रकल्पांच्या बुडीत क्षेत्रामध्ये उन्हाळ्यामध्ये धरणाचे पाणी खाली गेल्यामुळे तीव्र पाणी टंचाई निर्माण होते, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या जलाशयांच्या वरील भागातील गावांना पाणी पुरवठ्याची सोय व्हावी यासाठी बुडीत बंधारे बांधण्याचा प्रस्ताव लोकप्रतिनिधींनी सादर केला आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, बुडीत बंधार्यांना ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (०६-०४-२०१७) : (१) होय.

- (२) होय.
- (३) चासकमान धरणाच्या बुडीत क्षेत्रात एकूण ०.१९४ दलघमी साठ्याचे ७ बंधारे बांधण्यास शासन पत्र दि.५/०१/२०१७ अन्वये मान्यता देण्यात आली आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

नाशिक जिल्ह्यातील गिरणा नदी खोरे प्रकल्प विभाग या विभागांतर्गत असलेल्या चणकापूर उजवा (वाढीव) कालव्याचे काम प्रलंबित असल्याबाबत

(४०) ७१९६७ (०२-०१-२०१७). श्री.पंकज भुजबळ (नांदगाव) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नाशिक जिल्ह्यातील गिरणा नदी खोरे प्रकल्प विभाग या विभागांतर्गत असलेल्या चणकापूर उजवा (वाढीव) कालव्याचे किलोमीटर ३२ ते ३५ या लांबी दरम्यानचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उपरोक्त कालव्याचे काम प्रलंबित राहण्याबाबत कारणे काय आहेत,
- (३) असल्यास, उपरोक्त कालव्याचे काम तातडीने सुरु करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (०६-०५-२०१७) : (१) होय.

- (२) भूसंपादनास शेतकऱ्यांचा विरोध असल्याने काम प्रलंबित आहे.
- (३) भूसंपादना बाबतची कार्यवाही प्रगतीत आहे. अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता देण्यात आली आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

भिवंडी (जि.ठाणे) तालुक्यातील जू-नांदुर्खी-टेंभवली येथील ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या गैरकारभाराबाबत

(४१) ७१९९२ (२७-०१-२०१७). श्री.रुपेश म्हात्रे (भिवंडी पूर्व) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) भिवंडी (जि.ठाणे) तालुक्यातील जू-नांदुर्खी-टेंभवली येथील ग्रामविकास अधिकारी गैरकारभारकरीत असल्याबाबतच्या तक्रारी लोकप्रतिनिधी-भिवंडी पूर्व व सरपंच, जू-नांदुर्खी-टेंभवली यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे यांच्याकडे माहे जुलै, २०१६ मध्ये वा त्या दरम्यान केल्या आहेत, हे खरे आहे काय,
- (२) तसेच दिनांक १ जुलै, २०१६ रोजी संपूर्ण राज्याप्रमाणेच भिवंडी तालुक्यात वृक्षरोपणांचा कार्यक्रम असतांनाही ग्रामविकास अधिकारी हे कार्यक्रमाला जाणीवपूर्वक गैरहजर राहिल्याबाबत लोकप्रतिनिधींनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती, भिवंडी यांच्याकडे तक्रारी करूनही त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय व तदनुसार गैरकारभार करणाऱ्या ग्रामविकास अधिकारी व त्यांना पाठीशी घालणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांविरुद्ध शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२०-०४-२०१७) : (१) होय.

(२) व (३) नाही, वृक्षरोपणांचा कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याबाबत संबंधित ग्रामविकास अधिकारी यांना गट विकास अधिकारी, पंचायत समिती, भिवंडी यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

तसेच, सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचे तक्रारीच्या अनुषंगाने ग्रामपंचायत जूनादुर्खीची सखोल तपासणी करून संबंधित ग्राम विकास अधिकारी यांच्या विरुद्ध जापन व जोडपत्र १ ते ४ बजावण्यात आले असून, विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**हिंगोली जिल्ह्यातील पंचायत समित्यांकडे मागील अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित निधी
जिल्हा परिषदेकडे वर्ग न झाल्याबाबत**

(४२) ७२०७३ (१६-१२-२०१६). श्री.तानाजी मुटकुले (हिंगोली) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) हिंगोली जिल्ह्यातील पंचायत समित्यांकडे मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला अकरा कोटी रुपयांचा निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग न केल्यामुळे त्या निधीचे व्याजही गेले व विकास कामेही झाली नसल्याचे माहे ऑक्टोबर, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले,

(३) असल्यास, चौकशीनुसार संबंधित गटविकास अधिकारी, पंचायत समिती यांच्यावर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१९-०४-२०१७) : (१) हे खरे नाही.

विविध योजनांचा निधी ज्या आर्थिक वर्षी प्राप्त झाला त्या आर्थिक वर्षात किंवा पुढील वर्षात खर्च करण्याची मान्यता वित्त विभाग शासन निर्णय दिनांक ६ जून, २००८ नुसार आहे. तदनंतर असा अखर्चित निधी शासन खाती भरणे आवश्यक आहे.

(२) प्रश्न उद्भवत नाही

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मागासक्षेत्र अनुदान निधी योजनेतर्गत हिंगोली जिल्ह्यात खर्च झालेल्या
निधीची चौकशी करण्याबाबत**

(४३) ७२०७७ (१६-१२-२०१६). श्री.तानाजी मुटकुले (हिंगोली) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) हिंगोली जिल्ह्यात सन २००९-१० व सन २०१४-१५ या वर्षापासून मागासक्षेत्र अनुदान योजनेअंतर्गत तब्बल ८३ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असताना ६२ ग्रामपंचायतींमधून तब्बल ७८ लाख रुपयांचा अपहार झाला असल्याचे माहे सप्टेंबर, २०१६ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या प्रकरणी तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर गुन्हे दाखल करण्याच्या सुचना तालुका स्तरीय यंत्रणांनी दिल्या आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१८-०४-२०१७) : (१) होय.

(२) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांच्या कार्यालयाचे पुढील पत्रांनुसार, अपहारीत रक्कम वसुल करणेबाबत गट विकास अधिकारी यांना कळविले आहे.

अ) पत्र क्र.०५, दिनांक ०२/०१/२०१६

ब) पत्र क्र.५२, दिनांक २९/०६/२०१६

क) पत्र क्र.५३, दिनांक ३०/०६/२०१६

ड) पत्र क्र.५४४, दिनांक १५/०७/२०१६

तसेच संबंधीतांवर गुन्हा दाखल करण्याच्या सुचना पत्र क्र. ७०३, दिनांक ०२/०९/२०१६ अन्वये देण्यात आलेल्या आहेत.

(३) अपहारीत रक्कम रु.७८,३२,७९२/- पैकी रु.१६,१७,६४२/- एवढी रक्कम वसुल करण्यात आली आहे. उर्वरित रक्कम वसुल करण्याची कार्यवाही सुरू आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

घुग्घुस (जि.चंद्रपूर) येथील वेकोली कंपनीकडून गृहकराचा करार केल्या नसल्याबाबत

(४४) ७२२८८ (१६-१२-२०१६). श्री.नानाजी शामकुळे (चंद्रपूर) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सहा महिन्यांचा कालावधी होवूनही घुग्घुस (जि.चंद्रपूर) येथे वेकोलीकडून गृहकराचा करार करण्यात आला नसल्याचे माहे ऑक्टोबर, २०१६ च्या तिसऱ्या आठवड्यात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) तसेच वेकोलीकडून गृहकराची रक्कम निश्चित न झाल्याने व कर न मिळाल्यामुळे घुग्घुस ग्रामपंचायतीचे नुकसान झाले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, ग्रामपंचायत घुग्घुसला किती लाखांचे नुकसान झाले आहे व वेकोली वसाहतीमधील गृहकर न मिळण्याची कारणे कोणती आहेत,

(४) असल्यास, याबाबत चौकशी करण्यात आली काय व त्यानुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२०-०४-२०१७) : (१) होय, हे खरे आहे.

ग्रामपंचायत घुग्घुस यांचे हद्दीतील वेकोली या कंपनीवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, कलम १२४ नुसार कर आकारणी करण्यात आली आहे. सदरील कर आकारणीच्या मागणी बिलानुसार वेकोलीकडून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम १२५ मधील तरतुदीनुसार ठोक अंशदान करार करण्यासाठी प्रस्ताव सादर करणे आवश्यक होते. तथापि, वेकोलीकडून तसा कोणताही प्रस्ताव सादर करण्यात आलेला नसल्यामुळे गृहकराचा करार करण्यात आलेला नाही.

(२), (३) व (४) ग्रामपंचायत घुग्घुसद्वारे वेकोली या कंपनीवर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम १२४ मधील तरतुदीनुसार कर आकारणी करण्यात आली असून, वेकोलीला दि. १३/०५/२०१६ रोजी सन २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी रु. ३२,३०,२९१/- इतक्या रकमेचे मागणी बिल देण्यात आले असून, वेकोलीकडून ग्रामपंचायत घुग्घुसला दि. २१/०७/२०१६ रोजी रु. १५,००,०००/- इतकी रक्कम कर स्वरूपात जमा करण्यात आली आहे.

तसेच, ग्रामपंचायत घुग्घुस यांनी सन २०१६-१७ करीता रु. ३२,३०,३९१/- व सन २०१५-१६ या थकबाकीची रक्कम रु. १७,३०,२९१/- असे एकूण ४९,६०,५८२/- चे मागणी बिल वेकोलीला दिले असून, सदरील रकमेच्या वसुलीसाठी ग्रामपंचायत घुग्घुस यांचेकडून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम १२९ नुसार कार्यवाही करण्यात येत आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**वर्धा तालुक्यातील आंजी (मोठी) गावाजवळील पुनर्वसित पिंपळगांव (भोसले) या गावाला
ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट करण्याबाबत**

(४५) ७२२९६ (१६-१२-२०१६). श्री.रणजीत कांबळे (देवळी), श्री.अमिन पटेल (मुंबादेवी) :

सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वर्धा तालुक्यातील आंजी (मोठी) गावाजवळील पुनर्वसित पिंपळगांव (भोसले) या गावाला अद्यापही कुठल्याही ग्रामपंचायत अंतर्गत समाविष्ट केलेले नसल्याबाबत तसेच या पुनर्वसित गावात शाळेकरीता बांधण्यात आलेली इमारत अवैधरित्या खाजगी संस्थेला भाडे पट्ट्यावर देण्यात आल्याबाबत मा.स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी जिल्हाधिकारी, वर्धा यांना दिनांक १४ सप्टेंबर, २०१६ रोजी वा त्या सुमारास या प्रकरणाची चौकशी करून कार्यवाही करण्याबाबत तक्रार करण्यात आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर तक्रारीच्या अनुषंगाने शासनाने चौकशी केली आहे काय व त्यात काय आढळून आले,

(३) असल्यास, चौकशीनुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (२०-०४-२०१७) : (१) होय, हे खरे आहे.

(२) व (३) प्रस्तुत प्रकरणी करण्यात आलेल्या चौकशीनुसार पुनर्वसन वसाहत मौजा आंजी (मोठी) येथील शासकीय प्राथमिक शाळेची इमारत नियमबाह्यरित्या परस्पर खाजगी संस्थेला करारनामा करून किरायाने देण्यात आल्याचे स्पष्ट होत असल्याने तत्कालीन ग्रामपंचायत सचिव यांचे विरुद्ध जिल्हा परिषद स्तरावर विभागीय चौकशीची कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली आहे.

तसेच सदरचा करारनामा रद्द करण्याबाबत दिनांक २३.१.२०१७ रोजीच्या पत्रान्वये ग्रामपंचायत आंजी (मोठी) यांना कळविण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुर्तिजापूर (जि.अकोला) तालुक्यातील उमा बॅरेज प्रकल्पाच्या
कंत्राटदाराने काम प्रलंबित ठेवल्याबाबत**

(४६) ७२४०७ (०६-०१-२०१७). श्री.हरिष पिंपळे (मुर्तिजापूर) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुर्तिजापूर (जि.अकोला) तालुक्यातील उमा बॅरेज प्रकल्पाच्या कंत्राटदारास सन २०१२ नंतर वारंवार सुचना/विनंती करूनही कंत्राटदाराने बॅरेजचे काम केलेले नसल्यामुळे मा.मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १५ डिसेंबर, २०१५ रोजी अकोला जिल्ह्याच्या बैठकीमध्ये दिलेल्या सूचनेनुसार उमा बॅरेज प्रकल्पाचा करारनामा अन्वये कंत्राटदारावर कारवाई करण्याबाबत चर्चा झाली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्याअनुषंगाने करारनामा अंतिम करण्याबाबत प्रकल्पासाठी संयुक्त मोजणी करण्यात आली, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, संयुक्त मोजणीमध्ये निविदा भाग क्र. १ मधील बाब क्र. १८ (सलोह लोखंड पुरविणे, बांधणी करणे इ.) तसेच निविदा भाग क्र. २ मधील बाब क्र. १६ (लोखंडी पाईप पुरविणे, जोडणे, मांडणी करणे, इ.) कामांकरीता भुगतान करण्यात आलेल्या देयकांच्या मोजमापात व संयुक्त मोजणीच्या मोजमापानुसार तफावत आढळून आली आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, मोजमापातील तफावत करणाऱ्या संबंधितांवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (०३-०४-२०१७) : (१) होय.

(२) क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी संयुक्त मोजणी केली आहे. तथापी संयुक्त मोजणीच्या वेळेस कंत्राटदार अनुपस्थित होते.

(३) होय.

(४) मोजमापातील तफावतीसाठी जबाबदार असलेल्या अधिकारी व कंत्राटदार यांचे स्पष्टीकरण विचारण्यात आले असून त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांना दोषारोपपत्रे बजावण्याची कार्यवाही करण्यात येईल.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

नदीजोड प्रकल्पांतर्गत इगतपुरी (जि.नाशिक) तालुक्यातील वैतरणा धरणाचे पाणी जायकवाडीसाठी वळवून तेथील परिसरात पाणी पुरविण्याबाबत

(४७) ७२७३७ (२७-०१-२०१७). श्रीमती स्नेहलता कोल्हे (कोपरगाव) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक जिल्ह्यातील उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील पाणी सततच्या दुष्काळामुळे व त्या भागातील शेतकऱ्यांच्या संभाव्य गरजेनुसार पिकांना व पिण्यासाठी सुद्धा अपुरे असल्याने नदीजोड प्रकल्पांतर्गत इगतपुरी तालुक्यातील वैतरणा धरणाचे पाणी जायकवाडीसाठी वळवून त्या परिसरातील पाण्याची तुट भरून काढणे आवश्यक आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी व पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नदी जोड प्रकल्पांतर्गत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (१७-०४-२०१७) : (१) होय.

(२) वैतरणा समुहातील तीन धरणाचा समरूपता अभ्यास करून काही अटीच्या अधिन उर्ध्व वैतरणा धरणातून आणि गोदावरी खोऱ्यात पाणी वळविण्याच्या प्रस्तावास शासनाने दिनांक १४ मार्च, २०१२ रोजी मान्यता दिली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

बीआरजीएफ या योजनेअंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना रोजगार मिळण्याबाबत

(४८) ७३०१९ (०५-०१-२०१७). श्री.राजेश काशीवार (साकोली), श्री.विजय रहांगडाले (तिरोडा), श्री.चरण वाघमारे (तुमसर) : सन्माननीय ग्रामविकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बीआरजीएफ या केंद्रशासनाच्या १०० टक्के पुरस्कृत योजनेतून प्रत्येक जिल्ह्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांची लेखी परिक्षा घेऊन नियुक्ती करण्यात आली होती, परंतु सन २०१५-१६ मध्ये ही योजना बंद करण्यात आल्यामुळे कंत्राटी कर्मचारी रोजगारापासून वंचित झाले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय व त्यात काय आढळून आले,

(३) असल्यास, चौकशीनुसार रोजगारापासून वंचित झालेल्या सदर कंत्राटी कर्मचाऱ्यांना इतरत्र सामावून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१८-०४-२०१७) : (१) होय.

मागास क्षेत्र अनुदान निधी (BRGF) या योजनेत तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी तत्वावर उमेदवारांच्या सेवा घेण्यात आल्या होत्या. या योजनेच्या कोणत्याही टप्प्यात त्यांच्या कंत्राटी सेवा समाप्त होणार याची संबंधितांना माहिती असून याबाबत त्यांचा लेखी करारनामा घेण्यात आलेला होता.

(२) उमेदवारांच्या सेवा BRGF याच योजनेसाठी घेण्यात आल्या होत्या. केंद्र शासनाने योजना बंद केल्याने, त्यांच्या कंत्राटी सेवा समाप्त करण्यात आलेल्या आहेत.

(३) या विभागाकडे इतर कोणत्याही योजनेमध्ये पदे मंजूर नसल्याने समायोजनाबाबत कार्यवाही करणे अशक्य आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**गडचिरोली जिल्ह्यातील चेन्ना प्रकल्पान्तर्गत वगळण्यात आलेल्या
गावांचा पुन्हा समावेश करण्याबाबत**

(४९) ७३०९६ (०२-०१-२०१७). डॉ. देवराव होळी (गडचिरोली) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) गडचिरोली जिल्ह्यातील मागील ४० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या चेन्ना प्रकल्पाचे काम पुन्हा सुरु होणार आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सन १९७१ मध्ये मुखडी गावालगत डोंगरास लागून ३५० ते ४०० हे. वन जमिनीचे सर्वे. करून चेन्ना प्रकल्प सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, मात्र त्यातून केवळ १८ गावांना सिंचन सुविधा मिळणार असून अन्य १८ गावांना त्यातून वगळण्यात आलेले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, चेन्ना प्रकल्पान्तर्गत वगळण्यात आलेल्या गावांचा पुन्हा समावेश करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (०३-०४-२०१७) : (१) चेन्ना प्रकल्पामुळे ३७२.७४ हे. वनजमीन बाधित होत असून वन विभागाचे मान्यते अभावी प्रकल्पाची कामे सन १९८४ पासून बंद आहेत. वन प्रस्तावास वन विभागाचे अंतीम मान्यते शिवाय प्रकल्पाचे काम सुरु होऊ शकत नाही.

(२) खरे आहे.

(३) प्रकल्पिय लाभक्षेत्रात मुलचेरा तालुक्यातील १७ गावांना (२३३० हे. सिंचन क्षेत्र) सिंचन सुविधा प्रस्तावित आहे. १८ गावांना वगळण्यात आले हे खरे नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) वन विभागाचे मंजूरी अभावी प्रकल्पाची कामे बंद आहेत.

**दोंड (जि.पुणे) तालुक्यातील नवीन मुठा कालव्याच्या वितरीकांमधून
पाणी गळती होत असल्याबाबत**

(५०) ७३३८० (०२-०१-२०१७). श्री.राहूल कुल (दोंड) : सन्माननीय जलसंपदा मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दोंड (जि.पुणे) तालुक्यातील नवीन मुठा उजवा (खडकवासला) कालव्याचे नुतनीकरण / अस्तरीकरण करणे व कालवा प्रकल्पांतर्गत असलेल्या वितरीकांची विशेष दुरुस्ती करणे याबाबत लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, नुतनीकरण / अस्तरीकरण करण्याचे प्रस्ताव माहे नोव्हेंबर २०१५ मध्ये वा त्यादरम्यान सादर करण्याचे अधिकारी वर्गाने मान्य केले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सादर प्रस्तावास मान्यता देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीष महाजन (२६-०४-२०१७) : (१) होय.

(२) होय.

(३) शासन निर्णय क्र.देवदु २०१५/(८३६/२०१५)/सिं.व्य. (कामे) दि.१७/११/२०१६ नुसार महामंडळाकडे जमा होणाऱ्या पाणीपट्टीच्या रक्कमेतून प्रकल्पांच्या सिंचन व्यवस्थापनाच्या कामासाठी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार सादरचे काम महामंडळाकडून हाती घेण्याचे नियोजित आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**विधान भवन :
मुंबई.**

**डॉ. अनंत कळसे
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानसभा.**